



24th October, 2020.

Department of Corporate Services -Listing
Corporate Relationship Department
BSE Ltd.
Mumbai.
Scrip Code : 501 301

National Stock Exchange of India Ltd.
Bandra Kurla Complex
Bandra (East)
Mumbai.
Scrip Code : TATAINVEST

Dear Sir/ Madam,

Sub: Submission of Newspaper publication of Notice of Board Meeting of the Company.

In terms of Regulation 30 read with Part A of Schedule III and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, we submit herewith a copy of the advertisement published of Notice of Meeting of Board of Directors scheduled to be held on Monday, 2nd November, 2020, as published in the newspapers – BUSINESS STANDARD - NAVSHAKTI, on 24th October, 2020.

You are requested to take the above on your records.

Thanking you,

Yours faithfully,

TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

**(MANOJ KUMAR C V)
CHIEF FINANCIAL OFFICER
COMPANY SECRETARY**

Encl: as above

TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

Elphinstone Building 10 Veer Nariman Road Mumbai 400 001
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7917 e-mail ticl@tata .com
website www.tatainvestment.com CIN L67200MH1937PLC002622

Modi kicks off Bihar poll campaign; rakes up Art 370

Addresses 3 back-to-back rallies in Rohtas, Gaya, and Bhagalpur districts

PRESS TRUST OF INDIA
Dehri/Gaya/Bhagalpur, 23 October

PHOTO:PTI



Prime Minister Narendra Modi on Friday launched his campaign for the Bihar Assembly elections with three back-to-back rallies where he castigated the opposition over its stand on repeal of Article 370 and reminded the people of the 15-year reign of "crime" and "loot" under the RJD.

Modi addressed rallies in Rohtas, Gaya, and Bhagalpur districts, where he shared the stage with Chief Minister Nitish Kumar and excoriated the Congress-led Opposition for adopting a contrarian position on "any step taken in national interest".

The prime minister counted abrogation of Article 370, the law against triple talaq, commencement of construction of Ram temple at Ayodhya, and military operations at the borders among the steps taken in national interest which the opposition frowned upon.

Appealing to the nationalistic zeal of the electorate, Modi raked up the issue of annulment of Article 370 which bestowed special status on the erstwhile state of Jammu and Kashmir.

"You tell me, was not the country waiting for Article 370 to be scrapped? When the NDA government did that, they are talking about restoring the provision if they are back in power."

"Still they have the audacity to come and seek votes in Bihar which sends its sons and daughters to protect the nation. Is it not an insult to the people of Bihar?" he told an election rally at Dehri-on-Sone in Rohtas district.

Referring to the Galwan Valley clash with Chinese troops, Modi said the sons of Bihar laid down their lives for the tricolour but did not let "Mother India bow her head".

The soldiers of Bihar were also martyred in the Pulwama attack, he said.

True to form, Modi commenced his speeches at Dehri, Gaya and Bhagalpur by greeting the people in the local dialects Bhojpur, Magahi and Angika respectively.

The prime minister began his address at the first rally in Rohtas by paying tributes to late Ram Vilas Paswan, a member of his cabinet, and former Union minister Raghuvansh Prasad Singh who died a

Rahul trades barbs in rival rally



Congress leader Rahul Gandhi Friday accused Prime Minister Narendra Modi of having "insulted" the soldiers with his comment that nobody had intruded into Indian territory in Ladakh, and also alleged that his government did not help the migrant workers from Bihar during the lockdown. Addressing his first poll rallies in the state, Gandhi said the BJP's election promise of providing 190,000 jobs is akin to its pledge of depositing ₹15 lakh in bank accounts of the people. Raising the China issues at his both rallies he said the Chinese army had indeed intruded into the Indian territory, and the prime minister should tell the country when they will "be thrown out".

month ago shortly after burning bridges with Lalu Prasad RJD.

Paswan's son Chirag, the LJP president who has pulled out of the NDA vowing to dislodge Kumar from power while proclaiming his loyalty to Modi, profusely thanked him for the gesture and tweeted: "As a son, it is natural for me to be moved by the respect and love shown by the Prime Minister for my deceased father".

Modi did not name Chirag but referred to the "confusion" being sought to be created by some people.

"But there is a good trait among Biharis and that is clarity. They don't get confused," he said.

Modi reminded the electorate rally after rally to vote for the candidates of JD(U), BJP, HAM and VIP that constitute the NDA in Bihar.

Without naming any opposition party, he said, their protests against the recent

farm reform laws were in fact aimed at "saving" middlemen and brokers in the garb of backing the Minimum Support Price regime and agriculture 'mandis'.

They had spoken the language of middlemen and brokers even when the Rafale fighter aircraft were bought, he said, asserting that India will not back off from the decisions it has taken.

While speaking of various development initiatives of the NDA governments at the Centre and in the state, he spoke of frequent heinous crimes like "murders, dacoity and extortion" under the 15-year rule of Lalu Prasad Yadav's RJD and said people can now live without any fear. "The people of Bihar cannot forget the era when life would come to a standstill after sunset. Today, roads, electricity and lights are there. The biggest thing is that a common man in the state can live without fear," he said.

▶ FROM PAGE 1

Bharat Biotech...

This would be crucial as BBIL expects to forge global partnerships with international agencies like Gavi and also some countries for Covaxin by December.

"Our priority will be to supply the vaccine in our own country. We are also in talks with several nations and international agencies like Gavi which are interested in our vaccine," Prasad said. He said these partnerships could be of three types: Some wanted to buy the vaccine, some wanted to do their own clinical trials, and some others wanted BBIL to do a tech transfer so that a local company could make the vaccine.

It has some doses ready and can release them to the market once government approval comes.

As for the cost of the trials, the company says it will be around ₹150 crore and it is a risk for the firm. The Indian Council of Medical Research (ICMR), however, has said it will share the cost. While BBIL did not wish to put a figure to it, Prasad said it was a significant portion because the ICMR would be working with it on testing and some other key parameters.

BBIL has not planned to raise any debt to fund the trials or its expansion, and it is doing it from internal accruals.

Phase 3: Recruitment and data analysis plan

The company is gearing up for a large-scale phase 3 trial in India on over 28,000 subjects and expects to generate early efficacy data by April next year. This would also be the first independent efficacy trial by BBIL. In earlier studies for Rotavax (rotavirus vaccine) and typhoid conjugate vaccine, it had partners.

Typically, vaccine-efficacy studies measure the effectiveness of a vaccine by comparing the disease rate in vaccinated and un-vaccinated groups. Thus, it is important to have a certain number of disease cases in the cohort to un-blind or analyse the study data. These are blinded studies, which means who gets a placebo and who gets a vaccine shot is not initially known.

"The reason we are taking a large cohort is to first ensure the safety by testing it on different demographics, and, secondly, it will help us to have an early read-out in efficacy," Prasad said. He went on to explain that the firm would have to wait until a certain number of cases (people with Covid-19 infection) happened in the cohort to un-blind the data.

"By the January-February timeline, we will have some initial data from phase 3 but the efficacy data will be blinded. It will depend on case accumulation. We will have to wait for a certain number of cases, and until we have that we cannot un-blind the data. When we do a trial design, we take into account the attack rates, the disease type, the ability of us to detect the disease and then the recruitment timelines," he said.

Government sources indicate that

India plans to start vaccinating its essential services workers (around 30 million) around January. Will we have enough data by then?

BBIL says by December-January it should have at least four to six months of observation data from volunteers (who got a jab in phase 1). The phase 3 efficacy data will come around the second quarter of 2021, or April-May. "Even after the efficacy readout, we plan to follow the phase 3 subjects for around a year," Prasad said.

While the firm has set no internal deadline for recruitment, a back-of-the-envelope calculation shows if the sites (around 20) manage to recruit 30-50 candidates daily or every few days, then trial recruitment would not take long, Prasad felt. Each site is likely to handle 1,000-2,000 subjects.

Will Covaxin need a booster dose?

Prasad said the evaluation of the phase 1 data for neutralising antibodies had shown good immunogenicity. Analysis of the phase 2 data is on. "We have tested four different strains (clades) in India and done work on functional immunological assays, which will show us if this generates T-cell response, memory response, etc," he added.

Amazon...

"We will continue to work alongside governments and regulators to find the right solutions which not only protect users' privacy but are also interoperable with other major global privacy regulations."

The draft Personal Data Protection Bill mandates the storage of critical data of individuals by internet companies within the country, while sensitive data can be transferred overseas only after the explicit consent of the data owner. The Bill was drafted after a Supreme Court judgment in August 2017 declared the right to privacy a fundamental right. Stakeholders are invited to deposit before the JPC to give their point of view on the subject, the panel has heard 38 witnesses so far.

On Amazon's stand, a member of the JPC who belongs to the ruling Bharatiya Janata Party (BJP) said: "Amazon represents a big part of the puzzle that is data protection. The company has the data of millions of Indians. If they refuse to deposit before the JPC, it makes you wonder what they have to hide. Maybe they are in breach of some laws and don't want to tell us. We will get to the bottom of this."

Another member of the JPC said, "All this (private data) information is going to the US. At this point, we don't have laws in India to properly regulate this. As Amazon is a significant stakeholder in personal and public data protection legislation, we invited them to share their views with us. They could have said they cannot appear immediately, or they could have sought more time. But saying they 'decline' to appear is tantamount to challenging the authority of Indian Parliament."

Flipkart...

In July, Flipkart picked up a minority stake in Arvind Youth Brands for ₹260 crore. The latter owns the Flying Machine apparel brand.

ABFRL, on the other hand, has already raised nearly ₹1,000 crore in a rights issue in July. The current arrangement with Flipkart will involve the sale and distribution of various apparel brands, it said, and will provide for pre-emption rights and the right of first refusal to Flipkart for 1-5 years.

Some of Aditya Birla Fashion's apparel brands include Van Huesen, Louis Philippe, Allen Solly, and Peter England, apart from products under the Pantaloons retail format. It has a network of 3,004 stores, with a presence across 23,700 multi-brand outlets.

Roy said the capital raise would further bolster ABFRL's balance sheet and accelerate growth. The partnership would also enable the company to strengthen its omni-channel presence.

The promoter and promoter group companies of Aditya Birla Fashion would hold about 55.13 per cent stake upon the completion of the issue.

Kumar Mangalam Birla, chairman, Aditya Birla Group, said, "This partnership is an emphatic endorsement of the growth potential of India. It also reflects our strong conviction in the future of the apparel industry in India, which is poised to touch \$100bn in the next 5 years. Over the years, we have shaped Aditya Birla Fashion into a strong platform to capture future growth opportunities in India. This partnership is a critical component of that strategy."

Kalyan Krishnamurthy, chief executive officer, Flipkart Group, said it was focused on building new partnerships. "Through this tie-up, we will work towards making available a wide range of products for fashion-conscious consumers across different retail formats across the country," he said.

SSAB...

Thyssenkrupp previously tried to partner with Tata Europe but the joint steel venture faced opposition in 2019 from European regulators. It's also held initial talks with SSAB and Tata as well as domestic rival Salzgitter AG over a potential combination with its steel unit, people familiar with the matter have previously said.

SSAB Chief Executive Officer Martin Lindqvist on Thursday said the company was "not engaging in any bidding process" for Thyssenkrupp steel when asked by an analyst on a third-quarter earnings call. He didn't comment on whether the company is holding talks.

Tata, which operates the iconic blast furnace at Port Talbot in the UK and another big plant in the Netherlands, has been trying to find a solution for its European business since being hit by the 2016 commodity crisis, though many of its troubles stem from before then.

More on business-standard.com

TATA INVESTMENT CORPORATION LIMITED
Elphinstone Building,
10, Veer Nariman Road, Mumbai 400 001.
Tel 91 22 6665 8282. Fax 91 22 6665 7917
E-mail: tic@tata.com
Website: www.tatainvestment.com
CIN: L67200MH1937PLC002622

NOTICE is hereby given pursuant to Regulations 47 read with 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on **Monday, 2nd November, 2020**, inter alia, to consider and approve the Unaudited Standalone & Consolidated Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2020.

The above details can be viewed on the website of the Company (www.tatainvestment.com) as well as on the websites of NSE (www.nseindia.com) and BSE (www.bseindia.com).

By Order of the Board of Directors,
Tata Investment Corporation Limited
Manoj Kumar C V
Chief Financial Officer & Company Secretary
Mumbai, 23rd October, 2020.

ALPHA GEO (INDIA) LIMITED
(CIN: L74210TG1987PLC007980)
Regd Office: 802, Banukhan Estate, Basheerbagh, Hyderabad - 500 001.
Corporate Office: Plot No. 1, Sagar Society, Road No. 2, Banjara Hills, Hyderabad - 500034, Tel: 040-2355052/503, Fax: 040-23550238.
Email: info@alphageoindia.com Website: www.alphageoindia.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Six Months Ended September 30, 2020 (Rs. In Lakhs)

Sl No.	Particulars	For the Quarter ended 30.09.2020	For the Six Months ended 30.09.2020	For the Quarter ended 30.09.2019
1.	Total Income from Operations	82.16	82.16	479.78
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1017.70)	(2916.63)	(3017.83)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(1017.70)	(2916.63)	(3017.83)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(970.97)	(2400.42)	(2300.52)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(1071.91)	(2497.10)	(2198.41)
6.	Equity Share Capital (Paid Up)	636.48	636.48	636.48
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	25124.00	-
			(As on 31.03.2020)	
8.	*Earnings Per Share of Rs. 10/- each (for continuing and discontinued operations): *			
	Basic:	(15.25)	(37.71)	(36.14)
	Diluted:	(15.25)	(37.71)	(36.14)

NOTE: 1) The above is an extract of the detailed Statement of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and six months ended September 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the above said detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the quarter and six months ended September 30, 2020 is available on the Stock Exchange Websites - www.nseindia.com; www.bseindia.com and also at Company's website: www.alphageoindia.com 2) The abstract of the Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Six Months ended September 30, 2020 is as given below: (Rs. In Lakhs)

PARTICULARS	For the Quarter ended 30.09.2020	For the Six Months ended 30.09.2020	For the Quarter ended 30.09.2019
	Rs. in Lakhs	Rs. in Lakhs	Rs. in Lakhs
Total Revenue from Operations	82.16	82.16	479.78
Profit before tax from continuing operations	(989.33)	(2856.99)	(2976.99)
Profit after tax from continuing operations	(942.60)	(2340.78)	(2257.50)
Profit / (Loss) from discontinuing operations	-	-	-
Other Comprehensive Income (Net of Tax)	(0.93)	(4.81)	0.76
Total Comprehensive Income	(943.53)	(2345.59)	(2256.74)

The detailed Statement of Unaudited Standalone Financial Results for the quarter and six months ended September 30, 2020 is available on the Stock Exchange Websites- www.nseindia.com; www.bseindia.com and also at the Company's website: www.alphageoindia.com

For ALPHAGEO (INDIA) LIMITED
DINESH ALLA
Chairman and Managing Director

Place: HYDERABAD
23.10.2020

Mphasis Group
Registered Office : Bagmane World Technology Center, Marathalli Outer Ring Road, Doddanahundi Village, Mahadevapura, Bengaluru - 560 048.
Telephone: 91 80 6750 1000, Fax: 91 80 6695 9943,
Website: www.mphasis.com, E-mail: investor.relations@mphasis.com

CIN: L30007KA1992PLC025294
Amounts in ₹ million except share and per share data, unless otherwise stated

Extract of Statement of Consolidated Audited Financial Results for the quarter and six months ended 30 September 2020

Particulars	Quarter ended	Six months ended	Quarter ended
	30 September 2020	30 September 2020	30 September 2019
1 Revenue from operations	24,354.29	47,236.43	21,581.11
2 Net profit before tax	4,038.19	7,803.86	3,603.25
3 Net profit after tax	2,992.28	5,743.43	2,733.05
4 Total comprehensive income (comprising net profit after tax and other comprehensive income after tax)	3,218.95	6,360.34	3,025.91
5 Equity share capital	1,866.30	1,866.30	1,863.64
6 Other equity	56,374.29	56,374.29	49,450.65
7 Earnings per equity share (par value ₹ 10 per share)			
Basic (₹)	16.04	30.79	14.67
Diluted (₹)	15.87	30.52	14.54
Consolidated Balance Sheet	As at 30 September 2020	As at 31 March 2020	
Assets			
Non-current assets			
Property, plant and equipment	1,994.53	1,699.74	
Capital work-in-progress	10.18	73.80	
Right-of-use assets	5,721.22	6,236.41	
Goodwill	20,884.80	21,404.74	
Other intangible assets	652.81	794.04	
Intangible assets under development	195.47	93.22	
Financial assets			
Investments	2,696.80	3,478.70	
Loans	529.08	640.68	
Other financial assets	225.51	164.71	
Deferred tax assets (net)	1,348.97	2,157.46	
Income tax assets (net)	5,178.52	4,882.58	
Other assets	1,117.69	1,778.27	
Total non-current assets	40,555.58	43,404.35	
Current assets			
Financial assets			
Investments	14,104.56	9,777.80	
Trade receivables	8,127.11	8,352.52	
Unbilled receivables	9,861.44	9,343.02	
Cash and cash equivalents	5,020.47	9,880.01	
Bank balances other than cash and cash equivalents	2,390.27	1,377.02	
Loans	1,366.17	1,409.11	
Other financial assets	1,002.34	548.05	
Other assets	3,018.08	3,443.03	
Total current assets	44,890.44	44,130.56	
TOTAL ASSETS	85,446.02	87,534.91	
EQUITY AND LIABILITIES			
EQUITY			
Share capital	1,866.30	1,865.43	
Other equity	56,374.29	56,430.56	
Total equity	58,240.59	58,295.99	
LIABILITIES			
Non-current liabilities			
Financial liabilities			
Lease liabilities	5,454.03	5,844.40	
Other financial liabilities	60.78	630.82	
Other liabilities	738.80	-	
Employee benefit obligations	607.03	697.90	
Deferred tax liabilities (net)	294.52	137.32	
Income tax liabilities (net)	243.01	256.81	
Total non-current liabilities	7,398.17	7,567.25	
Current liabilities			
Financial liabilities			
Borrowings	5,543.08	5,712.85	
Lease liabilities	1,281.11	1,396.60	
Trade payables			
- outstanding dues to micro and small enterprises	4.99	5.07	
- outstanding dues to creditors other than micro and small enterprises	5,128.49	6,661.74	
Other financial liabilities	3,563.87	4,162.71	
Other liabilities	2,418.12	2,377.29	
Employee benefit obligations	918.19	720.46	
Provisions	67.97	68.30	
Income tax liabilities (net)	881.44	566.65	
Total current liabilities	19,807.26	21,671.67	
TOTAL EQUITY AND LIABILITIES	85,446.02	87,534.91	
Notes:			
1 The financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") 34, Interim Financial Reporting under section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, as amended from time to time. These results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 22 October 2020. The statutory auditors have expressed an unmodified audit opinion on these results.			
2 Audited Financial Results of Mphasis Limited (Standalone information).			
	Quarter ended	Six months ended	Quarter ended
	30 September 2020	30 September 2020	30 September 2019
Revenue from operations	14,056.35	25,386.43	10,487.87
Profit before tax	3,761.92	6,443.89	2,721.01
Profit after tax	2,785.21	4,786.64	2,102.59
3 The Board of Directors in their meeting held on 13 May 2020 had proposed a final dividend of ₹ 35 per equity share for the year ended 31 March 2020. The dividend proposed by the Board of Directors was approved by the shareholders in the Annual General meeting held on 23 July 2020 and has been paid during the current quarter.			
4 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.mphasis.com			
By Order of the Board, Mphasis Limited Sd/- Nitin Rakesh Chief Executive Officer			
New York 22 October 2020			

शुद्धिपत्र
श्री. भगवान पुंडलिक चौधरी आणि अन्य यांच्या मालकीच्या गाव कांचनगाव, कल्याण येथील जमीन मिळकतीचे विक्रय, मे. अंबर विडंबकानं मुंबई, ह्या माध्यमात अशिल्या वतीने २३.१०.२०२० रोजी जारी केलेल्या ह्या वर्तमानात प्रकाशित झालेल्या जाहीर सूचना जाहिरातीचा संदर्भ घ्यावा.
वरील जाहिरातीमध्ये, सूचनेची तारीख 'ह्या २३ ऑक्टोबर, २०२० दिनांकित' ऐवजी चुकून 'ह्या ०१ सप्टेंबर, २०२० दिनांकित' अशी मंजूर केली होती. सर्व संबंधितांनी कृपया त्याची नोंद घ्यावी.
मे. पाटील गंगाराम अंड कॅ. साठी (श्री. पी.एम. पाटील) विक्रयकासाठी वकील

TATA INVESTMENT CORPORATION LIMITED
एलफिनस्ट्री बिल्डिंग,
१०, वीर नर्मन रोड, मुंबई-४०० ००१.
दूर. क्र. ९१ २२ ६६६५ ८२८२
फॅक्स: ९१ २२ ६६६५ ७९१७
ईमेल: ti@tata.com
संकेतस्थळ: www.tatainvestment.com
सीआयएन: एल६७२००एमएच१९३७एलसी००२६२२

सूचना
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता २९ ला अनुसन्ध याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवार्षिकरिता कंपनीचे अलेखापरिहित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात घेण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी सोमवार, २ नोव्हेंबर, २०२० रोजी घेण्यात येणार आहे.
वरील सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच (www.tatainvestment.com) त्याचप्रमाणे एनएसईचे संकेतस्थळ म्हणजेच (www.nseindia.com) आणि बीएसईचे संकेतस्थळ म्हणजेच (www.bseindia.com) यावरील उपलब्ध असणार आहे.
संचालक मंडळाच्या आदेशानुसार, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मनोज कुमार सी व्ही मुख्य वित्तीय अधिकारी आणि कंपनी सचिव मुंबई, २३ ऑक्टोबर, २०२०.

जाहीर सूचना
याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील खालील परिशिष्टातील सवित्करणे वर्णन केलेले हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनांस कॉर्पोरेशन लिमिटेड कडे सध्या गहाण असलेली निवासी परिसरासह एकत्रित रिक आणि शांततापूर्ण कब्जा आणि भरापासून मुक्त त्याला जोडलेले सर्व हक्क आणि लाभ श्री. सुरेश जैन आणि श्री. राधेश जैन यांच्याकडून खरेदीकरिता सध्याची दिली आहे.
सर्व व्यक्तींना खाली वर्णन केलेल्या परिसराच्या संबंधित किंवा विरोधात कोणताही दावा असल्यास, विक्री, अदलाबदल, गहाण, (समतुल्य किंवा याशिवाय), बर्बात, विवस्वत, वारसा, कुटुंब व्यवस्था, पोटागी, इच्छापरिष्कार, नावा, भाडेपट्टा, कुळवहिवाट, परवाना, धारणाधिकार, प्रभार, अग्रक अधिकारी, ताबे गहाण हमी, सुविधाधिकार, कर्ज, आगक, प्रलंबित, मगई किंवा जमी किंवा कोणतेही हक्क, आदेश किंवा कायद्याचे कोणत्याही कोटांद्वारे पास झालेला निवाड, न्यायाधिकरण, मसुल किंवा सांख्यिक प्राधिकरण किंवा लवाद किंवा याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मागे सारखे ओळखले जाणाऱ्या लिखित स्वरूपात आम्हाला सबळ पुराव्यांच्या दस्तावेजांसह खाली नमूद पत्ता येथे दिनांकापासून १४(चौदा) दिवसांच्या आत कळवावे. कस्मू केत्यास अशा व्यक्तीचे कोणतेही दावा किंवा दावे सोदून दिल्याचे आणि/किंवा त्यागल्याचे गृहीत धरले जाईल आणि आम्हें अशील व्यवहारासह प्रक्रिया केली.
वर उल्लेखित परिशिष्ट :
लोअर फेल विभाग, मुंबई जमीन धारक सी.एम. क्र. ४६४ वर १ कार पार्किंग जागेसह एकत्रित पांडुंग बुधक माती, वरळी, मुंबई - ४०००१८ स्थित लोहा पार्कसाईड अशा जात इमारतीधील सरदर फ्लॅट सह संबंधित आणि/किंवा कोणत्याही प्रकारच्या मालकीचे आणि/किंवा त्याला जोडलेले सर्व अनुषंगिक आणि ५१ व्या मजल्यावर ए व्हांग धारक फ्लॅट क्र. ५९०४ ए मालकीच्या आधारावर मोजमापित अंदाजे ८४४ चौ. फू. चर्ट ते सेल्फ कॅटेगरी फ्लॅट.
सही / -
वकील वैशाली शाह
vaishalimanjar@yahoo.com
मो : ९८१९७३२८२८
१०/३३, मातू मंदिर, ताडवने रोड,
मुंबई - ४००००७

भारत सरकार
वित्त मंत्रालय
वित्तीय सेवा विभाग,
मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण - १
२ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅण्ड रोड,
कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५.
वसुली अधिकाऱ्यांसमक्ष
हस्तांतरित वसुली कार्यवाही क्र. १०५० सख २०१६
नि. क्र. : पुढील तारीख: ... अर्जदार
दि साऊथ इंडियन बँक लि. ...प्रतिवादी
मे. एल्लोरा इंडस्ट्रिज आणि अन्य
विरूद्ध ...प्रतिवादी
प्रति,
१) मे. एल्लोरा इंडस्ट्रिज, जिचे व्यवसायाचे ठिकाण आहे, ३३, शिवाजी मार्केट, डॉ. सी. आर. गिडवानी रोड, चेंबूर, मुंबई - ४०००७४.
२) के. एस. खन्ना, द्वारा मे. एल्लोरा इंडस्ट्रिज, ३३, शिवाजी मार्केट, डॉ. सी. आर. गिडवानी रोड, चेंबूर, मुंबई - ४०००७४.
३) सी. रविंदर खन्ना, द्वारा मे. एल्लोरा इंडस्ट्रिज, ३३, शिवाजी मार्केट, डॉ. सी. आर. गिडवानी रोड, चेंबूर, मुंबई - ४०००७४.
४) सुरेंद्र खन्ना, द्वारा मे. एल्लोरा इंडस्ट्रिज, ३३, शिवाजी मार्केट, डॉ. सी. आर. गिडवानी रोड, चेंबूर, मुंबई - ४०००७४.
५) मे. डुव्हेल अत्यावस्थान, स्टुडिओ कंपाऊंड, महाबळेश्वर रोड, चित्रा सिनेमागंगे, दादर, मुंबई - ४०००१४.
६) संबंधित सोसायटी,
७) बीएससी ज्याअर्धी सन्माननीय पीठासिन अधिकारी यांनी व्याज आणि खर्चांसह रु. २१,९३,९९७.४० (रुपये एकवीस लाख आणवण हजार सहाशे सत्तारवण आणि पैसे चाळीस मात्र) ची रक्कम अर्जदार बँक/ वित्तीय संस्थेला चुकती करण्यासाठी ओ.ए. क्र. १८६१ सन २००० मधील वसुली प्रमाणपत्र निर्मित केले होते.
ज्याअर्धी तुम्ही प्रतिवादी क्र. १ ते ५ यांनी रक्कम चुकती केलेली नाही आणि निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद मिळकत जप्त केली आणि तिच्या विक्रीचे आदेश दिले.
तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की विक्रीची उद्दोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता २६.११.२०२० ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला उद्दोषणा मांडणीमध्ये सहभागी होण्याकरिता आणि सरदर मिळकत किंवा कोणत्याही भागासाठी संबंधित कोणताही सोबा, प्रभार, दावे किंवा दावित्ये निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे.
मिळकतीचे वर्णन
शिवाजी मार्केट, डॉ. चोईतराम गिडवानी रोड, चेंबूर, मुंबई-४०००७४ येथे स्थित क्र. ३३, मोजमापित ३० चौ. यार्डसह म्हणजेच २५.१ चौ. मी. धारक दुकान परिसर.
मुंबई येथे सरदर २३ ऑक्टोबर, २०२० रोजी माझ्या हस्ते आणि न्यायधिकरणाच्या शिक्क्यासह दिले.
सही / -
(आशू कुमार)
वसुली अधिकारी
कर्ज वसुली न्यायाधिकरण-१, मुंबई

वकील : शरल कोरीया
जाहिर नोटिस
वसई येथील मा.एम. एम. भोसले. सह दिवाणी न्यायाधिग वरिष्ठरत्न, वसई यांचे न्यायालयात विरोध दिवाणी दावा क्र. १६८/२०१९ नि. क्र. : ९८
अंतोन फररया लोप ...बादी
विरूद्ध
शेखर हरिश्चंद्र जाधव व इतर ...प्रतिवादी
प्रति,
उ. श्री. आशिष कनैयालाल शाह, रा. यशवंत नगर, विरार पूर्व, ता. वसई, जि. पालघर ४०१ ३०५.
ज्या अर्धी सरदरे बादी हयांनी मे. सहदिवाणी न्यायाधीश (व. सर) वसई यांच्या कोर्टात प्रस्तुतवा विरोध दिवाणी दावा क्र. १६८/२०१९ दाखल केला आहे.
त्याअर्धी असे जाहिर करण्यात येते की सरदर विरोध दिवाणी दावा मध्ये प्रस्तावित प्रतिवादी उ. श्री. आशिष कनैयालाल शाह यांचावर प्रत्यक्ष नोटिसांची वजाणी झालेली नव्हतामुळे ही जाहिर नोटिस प्रसिध्द करित आहेत. तरी सरदर प्रस्तावित प्रतिवादी आर त्यांचे प्रतिनिधींनी त्यांची बाजू मांडण्यासाठी ही नोटिस प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उपनिर्दिष्ट प्रकारची साबिली होऊन आपले लेखी म्हणणे नोंदवावे आणि सरदर या लेखावरून असे कळविण्यात येते की सरदर पुढीलत आपले लेखी म्हणणे न आल्यास न्यायालय बादीचे म्हणणे एकुल प्रस्तुतवा अर्जात निकाल देण्यात येईल याची संबोधनाती नोंद घ्यावी. सरदर प्रकणी पुढील तारीख ०२/११/२०२० रोजी नमण्यात आली आहे.
आज दि. २३/१०/२०२० रोजी माझ्या सहीनीशी व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिले. हुकुमावरून, अधिष्ठाक, दिवाणी न्यायालय व सर वसई

जाहीर सूचना
तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही परिशिष्टातील मिळकतीच्या संबंधित (सरदर परिसर) (यानंतर "मालक" असे उल्लेखावे) श्री. डेविड रॉय पटेल चे हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध तपासत आहोत.
कोणत्याही व्यक्तीस अंतर्गत परिशिष्टातील वर्णन केलेल्या परिसराशी संबंधित कोणताही दावा, शेअर, हक्क, मालकी हक्क, किंवा हितसंबंध असल्यास विक्री, हस्तांतर, अभिहस्तांतर, अदलाबदल, भाडेपट्टा, पोटा-पट्टा, कुळवहिवाट, पोटा-कुळवहिवाट, परवाना, गहाण, बर्बात, धारणाधिकार, प्रभार, भार, भावोवटा, करार, विवस्वत, पोटागी, सुविधाधिकार, अग्रक अधिकारी, वारसा, इच्छापरिष्कारण, कब्जा, विकास हक्क, करारपत्र, प्रलंबितवाद, कुटुंब व्यवस्था, सेटलमेंट, कायद्याचे कोणत्याही कोटांचे आदेश किंवा हुकूम, भागीदारी, निवृत्ती एकरसआर/टोडीआर चा वापर, किंवा कायद्याने किंवा याशिवाय सारखे ओळखले जाणाऱ्या लिखित स्वरूपात सर्व सबळ दस्तावेजांविना नोटीर केलेल्या प्रमाणित सत्य प्रतीसह आणि असे दावे किंवा हितसंबंधाच्या दस्तावेजांचे पुरावे निम्नस्वाक्षरीकारांना ईमेल: advmukesh-jain@gmail.com किंवा व्हॉट्सप्य क्र. ९८२१९२३६२२०, द्वारे प्रसिद्धी पासून १० (दहा) दिवसांत कळवावे, कस्मू केत्यास असे अभिप्रेत दावे, हक्क किंवा हितसंबंध सर्व हेतू आणि प्रस्तावकारिता सोडून दिल्याचे आणि/किंवा त्यागल्याचे मानले जाईल. आणि मालक आणि त्यचे उत्तराधिकार अभिहस्तांकितरीर बंधनकारक राहणार नाही.
परिशिष्ट (सरदर परिसर)
सर्व हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध-
(अ) प्लॉट क्र. ३५ चे दक्षिण कडील बाजू, विठ्ठल नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., ११वा रोड, जेव्ही पीडी योजना जुहू, मुंबई-४०० ०४९ स्थित 'आनंद मोई' बांधकामित बंगलो मधील अविभाजीत ५०% शेअर.
(ब) साऊथ प्लॉट मधील नोशनल ५०% अविभाजीत शेअर साऊथ प्लॉट मोजमापित ४१९.०५ चौ. मी. आणि प्लॉट क्र. ३५ चे एक अर्धा मोजमापित ८३८.१० चौ. मी. धारक सीटीएए क्र. ३२०, गाव जुहू ११ रोड जेव्हीपीडी योजना जुहू, मुंबई-४०० ०४९, आणि
(क) सोसायटीचे शेअर प्रमाणपत्र क्र. ३७ द्वारे प्रतिबिंबित सोसायटीचे संयुक्त सदस्य.
ठिकाण: मुंबई दिनांक: २४.१०.२०२० मुकेश जैन वकील

वक्रांगी लिमिटेड
नोंद. कार्यालय: वक्रांगी कॉर्पोरेट हाऊस, प्लॉट क्र. ९३, रोड क्र. १६, एम. आय. डी. सी. मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३. भारत.
सीआयएन : एल६५९१एमएच१९००पीएलसी०५६६६९
दूर.: ०२२ ६७७६ ५१००/२८५० ३४१२ फॅक्स : ०२२ २८५०२०१७
सूचना
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ सहवाचता रेग्युलेशन ४७ ला अनुसन्ध याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवार्षिकरिता कंपनीचे अलेखापरिहित (एकत्रित आणि अलिप्त) वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी शुक्रवार, ऑक्टोबर ३०, २०२० रोजी घेण्यात येणार आहे.
सरदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.vakrangee.in आणि बीएसई लिमिटेडचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडचे संकेतस्थळ, स्टॉक एक्सचेंज जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत अशा www.nseindia.com यावर उपलब्ध आहे.
वक्रांगी लिमिटेडकरिता मेहुल रावल कंपनी सचिव
ठिकाण : मुंबई दिनांक : ऑक्टोबर २३, २०२०

Vakrangee
वक्रांगी लिमिटेड
नोंद. कार्यालय: वक्रांगी कॉर्पोरेट हाऊस, प्लॉट क्र. ९३, रोड क्र. १६, एम. आय. डी. सी. मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३. भारत.
सीआयएन : एल६५९१एमएच१९००पीएलसी०५६६६९
दूर.: ०२२ ६७७६ ५१००/२८५० ३४१२ फॅक्स : ०२२ २८५०२०१७
सूचना
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ सहवाचता रेग्युलेशन ४७ ला अनुसन्ध याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवार्षिकरिता कंपनीचे अलेखापरिहित (एकत्रित आणि अलिप्त) वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी शुक्रवार, ऑक्टोबर ३०, २०२० रोजी घेण्यात येणार आहे.
सरदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.vakrangee.in आणि बीएसई लिमिटेडचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडचे संकेतस्थळ, स्टॉक एक्सचेंज जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत अशा www.nseindia.com यावर उपलब्ध आहे.
वक्रांगी लिमिटेडकरिता मेहुल रावल कंपनी सचिव
ठिकाण : मुंबई दिनांक : ऑक्टोबर २३, २०२०

बवर्क
मुंबई, शनिवार, २४ ऑक्टोबर २०२०
The spirit of Mumbai is now 92 years old!
FREE PRESS
NATION | WORLD | POLITICS | SPORTS | EDUCATION | BUSINESS | ENTERTAINMENT
The Family Newspaper
www.freepressjournal.in

जाहीर सूचना
आम्हें अशील जे गा मालाद, रिक रोड लग्न, मालाद (परिमि), मुंबई-४०० ०९४ येथे स्थित सीटीएस क्र. १४०११/२० आणि सर्व्हे क्र. ५०४ (भाग) येथे स्थित इंटरेक्टिव्ह हॉटे-सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड अशा जात सोसायटी मालक इतरसह मंडल अशी जात इतरस येथे स्थित इंटरेक्टिव्ह हॉटेस अशी जात. इतरस ए मधील मोजमापित ८१० चौ. फू. चर्ट ३४ १५व्या मजल्यावर फ्लॅट क्र. १५०२ सध्याचे मालक श्री. सुदीप चॅटर्जी आणि श्री. मीमिा चॅटर्जी यांच्याकडून खरेदी करिता वाटायटी करत आहे यांच्या वतीने सूचना देण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्तीस उपरोक्त हस्तांतराच्या संबंधित आणि वरील सरदर मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही दावा, हक्क, मालकी हक्क किंवा हितसंबंध असल्यास, विक्री, बर्बात, भाडेपट्टा, वारसा, अदलाबदल, गहाण, प्रभार, धारणाधिकार, विवस्वत, ताबा, सुविधाधिकार, जमी किंवा याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मागे त्यांचे आदेश लिखित सूचनेच्या प्रसिद्धी पासून १५ दिवसांत मे. युविसिमेंट्रेस यांना कळवावे, कस्मू केत्यास कोणत्याही अशा व्यक्तीचे दावे सर्व हेतू आणि प्रस्तावकारिता सोडून दिल्याचे आणि/किंवा त्यागल्याचे मानले जाईल.
ठिकाण: मुंबई दिनांक: २४.१०.२०२०
मे. सुदीपसिमेंट्रेस वकील ६०४, इको मंदिर, विवेक नगर, आर रोड लग्न, गोरगाव (पू.), मुंबई-४०० ०९३
गोलाब (पू.), मुंबई-४०० ०९३

ICICI Bank
शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, टुनन ट्रेड सेंटर, ३रा मजला, फ्लोरल डेक प्लाझाजवळ, सिव्हा, एमआयएचसी, अंधेरी पूर्व-४०० ०९३.
कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, झॉन-कुर्ली कॉम्प्लेक्स, चॉट्रा (पूर्व), मुंबई-४०० ०१९
नव्यासि मुंबई आवृत्ती मध्ये या क्र. ०८ वर कर्ज खाते क्र. एलबीएएमएम००००२०२०८६७४/एलबीएएमएम०००००२०२०८६७४ असलेल्या कर्जावर श्री. संतोष सेन, अंतर्गत १६ ऑक्टोबर, २०२० रोजी सरकेसी अँड २०२० अंतर्गत प्रकाशित लिलाव सूचनेच्या जाहिरातीचा संदर्भ.
कृपया नोंद घ्यावी की निविदा सरदर करण्याची अंतिम तारीख ही अनुषंगाने २७ नोव्हेंबर, २०२० आणि लिलावाची तारीख ३० नोव्हेंबर, २०२० अशी प्रकाशित झाली आहे, त्यामुळे आम्ही २६ नोव्हेंबर, २०२० आणि २७ नोव्हेंबर, २०२० अशी वाचण्याची विनंती करित आहोत. वरील सरदर सूचनेतील इतर मजकूरत कोणताही बदल नाही. सरदर अंतर्गत तुम्हाला झालेल्या गैरसोईबदल आधी क्षम्य आहेत.
सही / -
प्रधिकृत अधिकारी
आयसीआयसीआय बँक लिमिटेड
दिनांक: २३.१०.२०२०
ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना
आम्हें अशील फ्लॅट क्र. ७०२, माटुंगा कमल कुंज सीटीएस लि. (बीओए/एचएससी/५४८३ दिनांक ०७.०६.१९७८), ७वा मजला, ५८२, जेजु मंगेद रोड, माटुंगा मुंबई-४०० ०९९ (सरदर फ्लॅट) आणि प्रत्येकी रु. ५०/- चे दहा शेअर्स धारक क्र. ९१ ते १०० सदस्य प्रबंधक क्र. १० दि. ०६.०४.२०१९ रोजीचे शेअर प्रमाणपत्र क्र. १० च्या संबंधित हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध मालक आणि सदस्य, तेव्हा नितिन वारिया आणि अंशित नितिन वारिया यांच्यासह वाटायटी करत आहे. कोणत्याही व्यक्तीस सरदर फ्लॅटच्या संबंधित कोणत्याही प्रकारचा दावा किंवा आदेश असल्यास, विक्री, अदलाबदल, वारसा, करारपत्र, कंत्राट, गहाण, सुविधाधिकार, बर्बात, भाडेपट्टा, कुळवहिवाट, लिखे लावसस, धारणाधिकार, प्रभार, विवस्वत, निवासी हक्क, पोटागी किंवा याशिवाय सारखे ओळखले जाणाऱ्या लिखित स्वरूपात सबळ पुराव्यांच्या दस्तावेजांसह निम्नस्वाक्षरीकारांना सूचनेच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून १४ दिवसांत कळवावे, कस्मू केत्यास आम्हें अशील सरदर फ्लॅटच्या संबंधित अतिमतः विक्री प्रक्रिया करतील.
सही / -
महेंद्र खिपरी शाह, वकील अंतर्गत न्यायालय, पिचपू महेंद्र शाह, वकील आणि कायदेवहित, इन्सर्ज अँगड वेल्स ४०६, ह्याम हाऊस, ह्याम स्ट्रीट अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१. एफ/४६, १ला मजला, सैज प्लाझा, तुनन क्लब जवळ, मावे रोड, मालाद (पू.), मुंबई-४०० ०९४

TATA MUTUAL FUND
NOTICE CUM ADDENDUM
CHANGES IN THE FUNDAMENTAL ATTRIBUTES OF TATA BALANCED ADVANTAGE FUND TO ENABLE PROVISIONS OF INVESTMENT IN THE UNITS OF REITS AND INVITS, WRITING OF CALL OPTIONS UNDER COVERED CALL STRATEGY AND CREATION OF SEGREGATED PORTFOLIO.
EFFECTIVE DATE: 26th November 2020
Notice is hereby given that the Trustees of Tata Mutual Fund have approved the changes in the fundamental attributes of Tata Balanced Advantage Fund and thereby approved investment in the units of REITs and InvIts, writing of call options under covered call strategy and creation of segregated portfolio in Tata Balanced Advantage Fund.
A) The following changes will be made in the SIDs/KIM for enabling investment in REITs/InvIts.
Section C : Asset Allocation Pattern & Risk Profile
Following additional instrument type to be included:
Instrument Type Minimum Allocation Maximum Allocation Risk Profile
REITs & InvIts 0% 10% Medium to High
Section D : Where will the Scheme Invest:
The scheme may invest upto 10% of the net assets in the units of REITs and InvIts.
"REIT" or "Real Estate Investment Trust" shall have the meaning assigned in clause (zm) of sub-regulation 1 of regulation 2 of the Securities and Exchange Board of India (Real Estate Investment Trusts) Regulations, 2014. REITs are companies that own and lease out commercial or residential real estate. The rental incomes from the properties are shared among REIT investors, who are allotted units. These units are tradeable on exchanges.
"InvIt" or "Infrastructure Investment Trust" shall have the meaning assigned in clause (za) of sub-regulation (1) of regulation 2 of the Securities and Exchange Board of India (Infrastructure Investment Trusts) Regulations, 2014. InvIts are similar to REITs, except these own infrastructure assets not real estate.
Risk Factors: Risks Associated with Investments in REITs and InvIts:
• Market Risk: REITs and InvIts Investments are volatile and subject to price fluctuations on a daily basis owing to factors impacting the underlying assets. AMC/Fund Manager's will do the necessary due diligence but actual market movements may be at variance with the anticipated trends.
• Liquidity Risk: As the liquidity of the investments made by the Scheme(s) could, at times, be restricted by trading volumes, settlement periods, dissolution of the trust, potential delisting of units on the exchange etc, the time taken by the Mutual Fund for liquidating the investments in the scheme may be high in the event of immediate redemption requirement. Investment in such securities may lead to increase in the scheme portfolio risk.
• Reinvestment Risk: Investments in REITs & InvIts may carry reinvestment risk as there could be repatriation of funds by the Trusts in form of buyback of units or dividend pay-outs, etc. Consequently, the proceeds may get invested in assets providing lower returns.
• Regulatory/Legal Risk: REITs and InvIts being new asset classes, rights of unit holders such as right to information etc. may differ from existing capital market asset classes under Indian Law.
I. Restriction on Investments: Investment restriction applicable to REITs and InvIts
1) No mutual fund under all its schemes shall own more than 10% of units issued by a single issuer of REIT and InvIt; and
2) A mutual fund scheme shall not invest -
a) more than 10% of its NAV in the units of REIT and InvIt; and
b) more than 5% of its NAV in the units of REIT and InvIt issued by a single issuer.
The limits mentioned in sub- clauses (a) and (b) above will not be applicable for investments in case of index fund or sector or industry specific scheme pertaining to REIT and InvIt.
B) The following changes will be made in the SIDs/KIM for enabling provisions of covered call strategy
The Scheme will write call options under a covered call strategy subject to guidelines issued by SEBI from time to time. At present Call Option writing is subject to following conditions:
1) Call option writing under a cover call strategy is allowed for constituent stocks of NIFTY 50 and BSE SENSEX.
2) The total notional value (taking into account strike price as well as premium value) of call options written by the scheme shall not exceed 15% of the total market value of equity shares held in that scheme.
3) The total number of shares underlying the call options written shall not exceed 30% of the unencumbered shares of a particular company held in the scheme. The unencumbered shares in a scheme shall mean shares that are not part of Securities Lending and Borrowing Mechanism (SLBM), margin or any other kind of encumbrance.
4) In no case, the scheme shall write a call option without holding the underlying equity shares. A call option can be written only on shares which are not hedged using other derivative contracts.
5) The total gross exposure related to option premium paid and received must not exceed 20% of the net assets of the scheme.
6) The call option written shall be marked to market daily and the respective gains or losses factored into the daily NAV of the scheme until the position is closed or expired.
Benefit of Writing of Call Option Under a Cover Call Strategy
a. Holders with Long term view on the stock can write options and reduce the portfolio costs.
b. Writing can also act as a good alternative for playing relative outperformance for stocks held in portfolios within same sector.
c. Stocks held in the portfolio can be effectively hedged in extreme volatility in the market.
Illustration
For example, if the scheme buy a stock A at Rs.900, receive a Rs.100 option premium from writing a Rs.1050 strike price call of stock A, then it can maintain the stock position as long as the stock price stays below Rs.1150 at expiry. If the stock price moves above Rs.1150, the scheme may have to give delivery of long position to meet obligation of call writing. The scheme can only profit if stock price remains below Rs.1150 on expiry.
Risk of Writing of Call Option Under a Cover Call Strategy
Under a delivery settlement a call writer will have to part with the physical holding of security which was originally intended for long term holding.
C) The following changes will be made in the SIDs/KIM for enabling provisions of creation of segregated portfolio
Creation of segregated portfolio shall be subject to guidelines specified by SEBI from time to time and includes the following:
1) Segregated portfolio may be created, in case of a credit event at issuer level i.e. downgrade in credit rating by a SEBI registered Credit Rating Agency (CRA), as under:
a) Downgrade of a debt or money market instrument to 'below investment grade', or
b) Subsequent downgrades of the said instruments from 'below investment grade', or
c) Similar such downgrades of a loan rating
2) Creation of segregated portfolio is optional and is at the discretion of the Tata Asset Management Ltd (AMC)
3) In case of unrated debt and money market instruments by the scheme of an issuer that does not have any outstanding rated debt or money market instruments, segregated portfolio may be created only in case of actual default of either the interest or principal amount. In case of default of unrated debt or money market instruments of an issuer, TAML(AMC) will inform AMFI immediately about the actual default by the issuer. Pursuant to dissemination of information by AMFI about actual default, AMC may segregate the portfolio of debt and money market instruments.
Process for Creation of Segregated Portfolio
1) On the date of credit event, AMC should decide on creation of segregated portfolio. Once Tata Asset Management Company (TAML) decides to segregate portfolio, it should :
a) seek approval of trustees prior to creation of the segregated portfolio.
b) immediately issue a press release disclosing its intention to segregate such debt and money market instrument and its impact on the investors. Tata Mutual Fund will also disclose that the segregation shall be subject to Trustee approval. Additionally, the said press release will be prominently disclosed on the website of the AMC.
c) ensure that till the time the trustee approval is received, which in no case shall exceed 1 business day from the day of credit event, the subscription and redemption in the scheme will be suspended for processing with respect to creation of units and payment on redemptions.
2) Once Trustee approval is received by the TAML :
a) Segregated portfolio will be effective from the day of credit event
b) TAML shall issue a press release immediately with all relevant information pertaining to the segregated portfolio. The said information will also be submitted to SEBI.
c) An e-mail or SMS will be sent to all unit holders of the concerned scheme.
d) The NAV of both segregated and main portfolios will be disclosed from the day of the credit event.
e) All existing investors in the scheme as on the day of the credit event will be allotted equal number of units in the segregated portfolio as held in the main portfolio.
f) No redemption and subscription will be allowed in the segregated portfolio. However, upon recovery of any money from segregated portfolio, it will be immediately distributed to the investors in proportion to their holding in the segregated portfolio.
g) TAML should enable listing of units of segregated portfolio on the recognized stock exchange within 10 working days of creation of segregated portfolio and also enable transfer of such units on receipt of transfer requests
h) Investors redeeming their units will get redemption proceeds based on the NAV of main portfolio and will continue to hold the units of segregated portfolio.
3) If the trustees do not approve the proposal to segregate portfolio, AMC will issue a press release immediately informing investors of the same.
4) In case trustees do not approve the proposal of segregated portfolio, subscription and redemption applications will be processed based on the NAV of total portfolio

जाहीर सूचना
तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही परिशिष्टातील मिळकतीच्या संबंधित (सरदर परिसर) (यानंतर "मालक" असे उल्लेखावे) श्री. डेविड रॉय पटेल चे हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध तपासत आहोत.
कोणत्याही व्यक्तीस अंतर्गत परिशिष्टातील वर्णन केलेल्या परिसराशी संबंधित कोणताही दावा, शेअर, हक्क, मालकी हक्क, किंवा हितसंबंध असल्यास विक्री, हस्तांतर, अभिहस्तांतर, अदलाबदल, भाडेपट्टा, पोटा-पट्टा, कुळवहिवाट, पोटा-कुळवहिवाट, परवाना, गहाण, बर्बात, धारणाधिकार, प्रभार, भार, भावोवटा, करार, विवस्वत, पोटागी, सुविधाधिकार, अग्रक अधिकारी, वारसा, इच्छापरिष्कारण, कब्जा, विकास हक्क, करारपत्र, प्रलंबितवाद, कुटुंब व्यवस्था, सेटलमेंट, कायद्याचे कोणत्याही कोटांचे आदेश किंवा हुकूम, भागीदारी, निवृत्ती एकरसआर/टोडीआर चा वापर, किंवा कायद्याने किंवा याशिवाय सारखे ओळखले जाणाऱ्या लिखित स्वरूपात सर्व सबळ दस्तावेजांविना नोटीर केलेल्या प्रमाणित सत्य प्रतीसह आणि असे दावे किंवा हितसंबंधाच्या दस्तावेजांचे पुरावे निम्नस्वाक्षरीकारांना ईमेल: advmukesh-jain@gmail.com किंवा व्हॉट्सप्य क्र. ९८२१९२३६२२०, द्वारे प्रसिद्धी पासून १० (दहा) दिवसांत कळवावे, कस्मू केत्यास असे अभिप्रेत दावे, हक्क किंवा हितसंबंध सर्व हेतू आणि प्रस्तावकारिता सोडून दिल्याचे आणि/किंवा त्यागल्याचे मानले जाईल. आणि मालक आणि त्यचे उत्तराधिकार अभिहस्तांकितरीर बंधनकारक राहणार नाही.
परिशिष्ट (सरदर परिसर)
सर्व हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध-
(अ) प्लॉट क्र. ३५ चे दक्षिण कडील बाजू, विठ्ठल नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., ११वा रोड, जेव्ही पीडी योजना जुहू, मुंबई-४०० ०४९ स्थित 'आनंद मोई' बांधकामित बंगलो मधील अविभाजीत ५०% शेअर.
(ब) साऊथ प्लॉट मधील नोशनल ५०% अविभाजीत शेअर साऊथ प्लॉट मोजमापित ४१९.०५ चौ. मी. आणि प्लॉट क्र. ३५ चे एक अर्धा मोजमापित ८३८.१० चौ. मी. धारक सीटीएए क्र. ३२०, गाव जुहू ११ रोड जेव्हीपीडी योजना जुहू, मुंबई-४०० ०४९, आणि
(क) सोसायटीचे शेअर प्रमाणपत्र क्र. ३७ द्वारे प्रतिबिंबित सोसायटीचे संयुक्त सदस्य.
ठिकाण: मुंबई दिनांक: २४.१०.२०२० मुकेश जैन वकील

TATA MUTUAL FUND
NOTICE CUM ADDENDUM
CHANGES IN THE FUNDAMENTAL ATTRIBUTES OF TATA BALANCED ADVANTAGE FUND TO ENABLE PROVISIONS OF INVESTMENT IN THE UNITS OF REITS AND INVITS, WRITING OF CALL OPTIONS UNDER COVERED CALL STRATEGY AND CREATION OF SEGREGATED PORTFOLIO.
EFFECTIVE DATE: 26th November 2020
Notice is hereby given that the Trustees of Tata Mutual Fund have approved the changes in the fundamental attributes of Tata Balanced Advantage Fund and thereby approved investment in the units of REITs and InvIts, writing of call options under covered call strategy and creation of segregated portfolio in Tata Balanced Advantage Fund.
A) The following changes will be made in the SIDs/KIM for enabling investment in REITs/InvIts.
Section C : Asset Allocation Pattern & Risk Profile
Following additional instrument type to be included:
Instrument Type Minimum Allocation Maximum Allocation Risk Profile
REITs & InvIts 0% 10% Medium to High
Section D : Where will the Scheme Invest:
The scheme may invest upto 10% of the net assets in the units of REITs and InvIts.
"REIT" or "Real Estate Investment Trust" shall have the meaning assigned in clause (zm) of sub-regulation 1 of regulation 2 of the Securities and Exchange Board of India (Real Estate Investment Trusts) Regulations, 2014. REITs are companies that own and lease out commercial or residential real estate. The rental incomes from the properties are shared among REIT investors, who are allotted units. These units are tradeable on exchanges.
"InvIt" or "Infrastructure Investment Trust" shall have the meaning assigned in clause (za) of sub-regulation (1) of regulation 2 of the Securities and Exchange Board of India (Infrastructure Investment Trusts) Regulations, 2014. InvIts are similar to